

मिरा भाईंदर महानगरपालिका
मा. स्थायी समिती सभा दि. १२/०६/२०१७
 (दि. ०८/०६/२०१७ रोजीची तहकूब सभा)

मिरा भाईंदर महानगरपालिकेची मा. स्थायी समिती सभा गुरुवार दिनांक ०८/०६/२०१७ रोजी सभा सुचना क्र. ०४ दि. ०३/०५/२०१७ रोजीच्या विषयपत्रिकेवरील विषयांवर विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती . सदर सभा तहकूब केल्याने विषयपत्रिकेवरील प्रलंबित विषय क्र. २९ ते ३१ या विषयांवर चर्चा करण्यासाठी ही सभा सोमवार दि. १२/०६/२०१७ रोजी दुपारी १.०० वा. मिरा भाईंदर महानगरपालिका, स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, दुसरा मजला, लाल बहादुर शास्त्री सभागृहात सभा आयोजित करण्यांत आली होती.

सदर सभेच्या अध्यक्षस्थानी मा. सभापती, श्री. प्रभाकर म्हात्रे हे उपस्थित नसल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. शरद पाटील हे उपस्थित होते. सदर सभेस खालील सदस्य उपस्थित होते.

उपस्थित सदस्य

1.	श्री. शरद केशव पाटील	सदस्य
2.	श्री. रविंद्र भिमदेव माळी	सदस्य
3.	श्रीम. डिसा मर्लिन मर्विन	सदस्या
4.	श्रीम. बगाजी शर्मिला विन्सन	सदस्या
5.	श्री. राकेश रतिशचंद्र शहा	सदस्य
6.	श्री. यशवंत ठकाजी कांगणे	सदस्य
7.	श्री. प्रेमनाथ गजानन पाटील	सदस्य
8.	श्रीम. तारा विनायक घरत	सदस्या
9.	श्रीम. झिन्नत रऊफ कुरेशी	सदस्या

गैरहजर सदस्य - निरंक

1.	श्री. प्रभाकर पद्माकर म्हात्रे	मा. सभापती
2.	श्री. हरिश्चंद्र आमगावकर	सदस्य
3.	श्री. वेंचर गिल्बर्ट मेन्डोसा	सदस्य
4.	श्रीम. वर्षा गिरीधर भानुशाली	सदस्या
5.	श्री. राजू यशवंत भोईर	सदस्य
6.	श्रीम. असेन्ला मेन्डोसा परेरा	सदस्या
7.	श्रीम. दक्षता राजेंद्र ठाकूर -	सदस्या

प्र. नगरसचिव :-

स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली होती प्रकरण क्र. 29,30,31 हे तीन प्रकरणासाठी आज सभा होती परंतु मा. सभापती आज गैरहजर आहेत तर उपस्थित सदस्यामधील एका सदस्याची सभापती म्हणून निवड करायची आहे.

प्रेमनाथ पाटील :-

शरद पाटील ह्यांचे नाव सुचवतो.

राकेश शहा :-

माझे अनुमोदन आहे.

मा. सभापती :-

धन्यवाद माझ्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद सचिवांनी सभेच्या कामकाजाला सुरुवात करावी.

प्र. नगरसचिव :-

प्रकरण क्र. 29, विविध कामांच्या निविदांना मंजूरी मिळणेबाबत. (पाणी पुरवठा विभाग)

प्रेमनाथ पाटील :-

मा. सभापती गैरहजर असल्याने आजची सभा तहकूब करून बु धवार दि. 14.6.17 रोजी दू. 2.00 वाजता घेण्यात येईल.

राकेश शहा :-

माझे अनुमोदन आहे.

मा. सभापती :-

ही सभा बुधवारपर्यंत तहकूब करण्यात येत आहे.

सभा तहकूब ठराव क्र. ३० :-

मा. सभापती गैरहजर असल्याने आज ची सभा तहकूब करून बुधवार दि . १४/०६/२०१७ रोजी दु. २.०० वाजता घेण्यात येईल

सुचक :- श्री. प्रेमनाथ पाटील

अनुमोदक :- श्री. राकेश शाह

ठराव सर्वानुमते मंजूर

सही/-

सभापती

स्थायी समिती

मिरा भाईंदर महानगरपालिका


(सभा तहकुबीची वेळ दु. २.०० वाजता)

सही/-

सभापती

स्थायी समिती

मिरा भाईंदर महानगरपालिका


(वासुदेव शिरवळकर)

प्र. नगरसचिव

मिरा भाईंदर महानगरपालिका